



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ९३ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२६ जुलै, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ९३ वी बैठक मंगळवार, दि.२६ जुलै, २०१६ रोजी दुपारी ०१:०० वाजता नियोजित प्रमाणे व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
३)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
४)	श्री. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
५)	डॉ. मिश्रा डी. एन., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे व प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म.वि.वि.मं. यांनी अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २८ जून, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: २८ जून, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या दि.१८/०६/२०१६ पासून दि.१४/०७/२०१६ पर्यंतचा आढावा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] सोलापूर विद्यापीठात नियमित बी. ई. सिव्हील इंजिनिअरींग (स्ट्रक्चरल डिझाईनींग) या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "Anil Vasant Rao Pandhe Gold Medal" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता ₹१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्रीमती रोहिणी अनिल पंधे, Pandhe INFRACONS Pvt. Ltd यांनी सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातून बी. ई. सिव्हील (स्ट्रक्चरल डिझाईनींग) या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "Anil Vasant Rao Pandhe Gold Medal" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.३०/०६/२०१६ रोजीच्या पत्रासोबत ₹१,०५,०००/- (अक्षरी एक लाख पाच हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

दरम्यानच्या कालावधीमध्ये व्यवस्थापन परिषद बैठकीची तारीख निश्चित नसल्याने श्रीमती रोहिणी अनिल पंधे यांच्याकडून सुवर्णपदकासाठी ₹१,००,०००/- (अक्षरी एक लाख रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०४] शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करिता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची तात्पुरती पदे संबंधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in Interview द्वारे महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७७ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रीया पूर्ण केलेली बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुल, पदार्थविज्ञान संकुल, संगणकशास्त्र संकुल, सामाजिकशास्त्र संकुल, भूशास्त्र संकुल आणि वाणिज्य व व्यवस्थापन संकुल यांना मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे संबंधित संकुलातील सुरु असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या कार्यभाराचा आढावा घेवून, नियमित अध्यापकांचा कार्यभार वगळता उर्वरित कार्यभाराच्या अध्यापनाकरिता, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, कलम ७७ मधील तरतूदीनुसार स्थानिक निवड समितीची बैठक आयोजित करून Walk in Interview द्वारे दि. २८/०६/२०१६ व दि. २९/०६/२०१६ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. स्थानिक निवड समितीच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करिता कंत्राटी सहायक प्राध्यापक या पदावर एकत्रित वेतनावर नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांचा सारांश सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आहे.

सबब, सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०५] प्रस्तूत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून सन २०१७-१८ पासून "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देताना तो ग्रामीण व शहरी भागासाठी स्वतंत्र देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: कॉलेज कर्मचारी युनियन, सोलापूर यांचे पत्र क्र.२०१५-१६/२/४१, दि.२०/१०/२०१५ मधील मुद्दा क्र.३ नुसार शिक्षकांप्रमाणेच महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाने आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार द्यावा याबाबत प्रश्न विचारला होता. सदर प्रश्नाच्या अनुषंगाने शिक्षकांप्रमाणेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून आदर्श शिक्षकेत्तर पुरस्कार देण्याची बाब मा. कुलगुरुमहोदयांच्या आदेशान्वये दि.२२ डिसेंबर, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ ठेवला असता, त्यावर पुढीलप्रमाणे ठराव क्र.४ पारित करण्यात आलेला आहे.

"सोलापूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून सन २०१६-१७ पासून प्रतिवर्षी एका कर्मचाऱ्यास "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली."

उक्त पारित ठरावानुसार सन २०१६-१७ पासून प्रस्तूत विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून प्रतिवर्षी एका कर्मचाऱ्यास विद्यापीठ वर्धापनदिनी "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देण्यात येणार असल्याची बाब दि.२१/०६/२०१६ रोजीच्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीत माहितीस्तव ठेवली असता, त्याची सर्वानुमते नोंद घेण्यात आली. तसेच विशेष स्थायी समितीच्या सदस्यांच्या मागणीनुसार आयत्या वेळेचा विषय क्र.८(१): प्रस्तूत विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देताना तो ग्रामीण व शहरी भागासाठी स्वतंत्र पुरस्कार प्रदान करण्याची बाब विचारार्थ ठेवला असता, त्यावर पुढीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे.

"प्रस्तूत विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देताना, सन २०१७-१८ पासून तो ग्रामीण व शहरी भागासाठी स्वतंत्र पुरस्कार कार्यालयाने टिपणी सादर करुन, सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवावा असे सर्वानुमते ठरले."

उक्त पारित ठरावानुसार "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देताना तो ग्रामीण व शहरी भागासाठी स्वतंत्र देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवण्यास दि.२९/०६/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता घेतलेली आहे.

सबब, प्रस्तूत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून सन २०१७-१८ पासून "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देताना तो ग्रामीण व शहरी भागासाठी स्वतंत्र देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून सन २०१७-१८ पासून "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देताना तो ग्रामीण व शहरी भागाचा आहे असा उल्लेख करु नये असे सर्वानुमते ठरले.

[०६] विद्यापीठाच्या युवा महोत्सव आयोजनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी यजमान महाविद्यालयांना विद्यापीठाच्या स्थापनेपासून रु.१,००,०००/- अनुदाने दिले होते. सन २००४ ते २०१३ या दरम्यान महाविद्यालयाचा वाढता सहभाग घेता सहभागी विद्यार्थी कलाकाराची वाढ होत आहे. वाढती महागाई लक्षात घेता, युवा महोत्सवाचे आयोजन करीत असताना यजमान महाविद्यालयास सन २०१३-१४ या वर्षापासून रु.२,५०,०००/- इतकी रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येत होती. तरीही युवा महोत्सवासाठी महाविद्यालयास जास्तीत जास्त खर्चाचा भार सोसावा लागत आहे. त्यामूळे युवा महोत्सवासाठी यजमान पद स्वीकारण्यास शहरी व ग्रामीण महाविद्यालयातून उदासिनता दिसून येत आहे. यजमान महाविद्यालयास वाढीव अनुदान देण्याच्या अनुषंगाने संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या फी मध्ये प्रति विद्यार्थी रु.४०/- ऐवजी रु.१२०/- इतकी वाढ करून त्यातीत रक्कम रु.४८/- महाविद्यालयाच्या खर्चासाठी ठेवून उर्वरित रु.७२/- विद्यापीठाकडे जमा करण्याबाबतचा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे. विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन विचारात घेता शैक्षणिक वर्ष (२०१६-१७) पासून यजमान महाविद्यालयास अनुदान वाढवून देणे आवश्यक आहे.

सबब, युवा महोत्सवाच्या खर्चासाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयास अनुदान स्वरूपात देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या युवा महोत्सव आयोजनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम रु.२,५०,०००/- वरून वाढवून एकूण रु.६,००,०००/- देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र (NRCP) सोलापूर व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यात करावयाच्या कराराचा मसूदा (MoU) व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. संचालक, भूशास्त्र संकुल यांनी त्यांच्या दि.२१/०६/२०१६ रोजीच्या पत्रानुसार राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर (NRCP) यांच्यासोबत करावयाच्या कराराचा सुधारित मसूदा सादर केला असून, सदर मसूदा मा. व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. या करारानुसार दोन्ही संस्थामध्ये संशोधन, शिक्षण इत्यादीची देवाण-घेवाण व आदान प्रदान करणे शक्य होणार आहे.

सबब, सदर कराराचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या अवलोकनार्थ व विचारार्थ).

ठराव: राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र (NRCP) सोलापूर व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यात करावयाच्या कराराच्या मसूदास (MoU) सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय:

[८(१)] सन २०१५-१६ चा लेखापरिक्षण अहवाल व लेखपरिक्षित लेखे विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहाराचे लेखापरिक्षण करुन घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने संवैधानिक लेखा परीक्षक म्हणून M/s. T A P & Associates, Solapur यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहाराचे लेखापरिक्षण करुन अहवाल या विभागास सादर करण्यात आलेला आहे. सोबत अहवाल जोडला आहे.

समान लेखा संहितेमधील तरतूद १.५० (i) नुसार वित्त व लेखा समितीची उपसमिती ही सदर आक्षेपावर संबंधित विभागप्रमुखाकडून प्राप्त पूर्तता अहवालाचे अवलोकन करुन आक्षेप वगळण्याबाबतची शिफारस करेल. तसेच तरतूद १.५० (i) नुसार वार्षिक लेखे, लेखापरिक्षण अहवाल, आक्षेप पूर्तता अहवाल व सदर समितीने आक्षेप वगळण्याबाबत केलेला शिफारस अहवाल वित्त व लेखा समिती व व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस व अंतिम मान्यतेसाठी अधिसभेकडे सादर करण्यात येईल.

त्यानुसार मा. कुलगुरुमहोदय यांनी लेखापरीक्षण आक्षेप पूर्तता समिती खालीलप्रमाणे गठीत केली.

१)	प्राचार्य आर. वाय. पाटील	अध्यक्ष
२)	डॉ. ए. ए. शेख	तज्ञ सदस्य
३)	प्राचार्य एम. ए. दलाल	तज्ञ सदस्य
४)	प्रा. बी. सी. शेवाळे	सदस्य सचिव

सदर उपसमितीने दि.१६/०७/२०१६ रोजी उपस्थित केलेल्या आक्षेपावर सनदी लेखापाल M/s. T A P & Associates, Solapur यांच्याशी सविस्तर चर्चा करुन सादर केलेली आक्षेप संदर्भातील कागदपत्रे त्यांना दाखविण्यात आली. चर्चेअंती आक्षेप वगळण्यात येवून लेखापरिक्षण अहवाल अंतिम करण्यात आला.

अंतिम लेखापरिक्षण अहवाल सनदी लेखापाल M/s. T A P & Associates, Solapur यांनी या कार्यालयास सादर केलेला आहे.

सबब, सदरचा लेखापरिक्षण अहवाल व लेखापरिक्षित लेखे दि.२५/०७/२०१६ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत ठेवण्यात असून सदर समितीच्या शिफारशीच्या अधिन राहून विद्यापीठ कायदा १९९४ मधील तरतूद ७२(२) (e) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सन २०१५-१६ चा लेखापरिक्षण अहवाल व लेखपरिक्षित लेखेची वित्त व लेखा समितीची शिफारस स्विकारण्यात येवून अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.

[८(२)] विद्यापीठाचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी लेखा परिक्षकांच्या नियुक्तीबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम ७५ (२छ(४) नुसार व्यवस्थापन परिषदेने नियुक्त लेखापरिक्षणाकडून विद्यापीठ लेख्यांची लेखापरिक्षा करून घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहाराचे लेखापरिक्षण करून घेण्यासाठी संवैधानिक लेखा परिक्षकांची नियुक्ती करावयाची असल्याने दि.२९/०५/२०१५ रोजीच्या टिपणीन्वये सनदी लेखापाल निवडीसाठी वित्त व लेखा समिती मधील सदस्य डॉ. ए. ए. शेख व श्री. बी. आर. गायकवाड यांची उपसमिती मा. कुलगुरु यांच्या मान्यतेने नियुक्त करण्यात आली होती.

उपरोक्त समितीने उपस्थित सर्व सनदी लेखापाल सोबत विद्यापीठ व शिक्षणक्षेत्रातील लेखापरिक्षणाचा अनुभव, अपेक्षित फी व लेखापरिक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे असलेला सेवक वर्ग इत्यादीबाबत सखोल चर्चा करून विद्यापीठाचे सन २०१४-१५ या वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी तीन सनदी लेखापालाची नावे अंतिम करून शिफारस केली होती.

दि.२५/०८/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.१५(४) अन्वये विद्यापीठाचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी M/s. T A P & Associates, Solapur यांची लेखा परिक्षक म्हणून पुर्ननियुक्ती करण्यास व या आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षणासाठी रु.५६,१००/- (सर्व करासहीत) ऑडीट फी आदा करण्यास मान्यता देण्यात आली होती.

M/s. T A P & Associates, Solapur यांनी विद्यापीठाचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण करून त्यांनी अहवाल वेळेत सादर केला आहे. सदर अहवाल दि.२५/०७/२०१६ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत व दि.२६/०७/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

आता विद्यापीठाचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी लेखा परिक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. M/s. T A P & Associates, Solapur यांनी सन २०१६-१७ करिता पुर्ननियुक्ती व फी रुपये ५६,१००/- (सर्व करासहीत) मध्ये २५% वाढ मिळणेबाबत ईमेलद्वारे विनंती केली आहे. सोबत ईमेल जोडला आहे.

सबब, M/s. T A P & Associates, Solapur यांनी ईमेलद्वारे विनंती केल्यानुसार त्यांची विद्यापीठाचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरिक्षक म्हणून नियुक्ती व फीमध्ये २५% वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी M/s. T A P & Associates, Solapur यांना सन २०१६-१७ करिता पुर्ननियुक्ती व फी रु.६५,०००/- (सर्व करासहीत) देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(३)] विद्यापीठ शास्त्रीय उपकरण केंद्र येथे नियुक्त केलेल्या Instrument Expert यांच्या सध्याच्या एकत्रित वेतनामध्ये अंदाजे रु.१५,०००/- वाढ करण्याबाबतचे समन्वयक, शास्त्रीय उपकरण केंद्र यांचे दि.२१/०६/२०१६ रोजीचे पत्र विचारार्थ.

(टिपणी: समन्वयक शास्त्रीय उपकरण केंद्र यांनी दि.२१/०६/२०१६ रोजीच्या पत्रान्वये Instrument Expert च्या नेमणूकीसंदर्भात व्यवस्थापन परिषदेने दि.२१/०७/२०११ रोजीच्या बैठकीत रु.२५,०००/- प्रतिमाह वेतन देण्यास मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे ते रु.२५,०००/- इतक्या एकत्रित वेतनावर सन २०११ पासून काम करित असल्याचे कळविले आहे. त्याचप्रमाणे Instrument Expert च्या कामात वाढ झालेली असल्याने व सन २०१५-१६ मध्ये रु.५,६३,४५०/- इतके उत्पन्न जमा झालेले असल्याने Instrument Expert च्या एकत्रित वेतनात अंदाजे रु.१५,०००/- वाढ करून देण्याबाबत विनंती केलेली आहे.

Instrument Expert च्या वेतन संदर्भात यापूर्वी व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला असल्याने समन्वयक शास्त्रीय उपकरण केंद्र यांनी त्यांच्या वेतन वाढ करण्यासंदर्भात केलेली विनंती व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ शास्त्रीय उपकरण केंद्र येथे नियुक्त केलेल्या Instrument Expert यांच्या सध्याचे एकत्रित वेतन रु.२५,०००/- वरून रु.३२,०००/- इतकी वाढ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(४)] विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ३ व ४ या संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियासंदर्भातील कार्यवाही करण्यासाठी गठण केलेल्या भरती प्रक्रिया समितीवर मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेमधून प्राचार्य आर. वाय. पाटील यांना नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठ जाहिरात क्र.सोविसो/आस्था/०३/२०१२-२०१३, दि.२१/०४/२०१२, जाहिरात क्र.सोविसो/आस्था/०४/२०१२-२०१३, दि.०७/०५/२०१२, जाहिरात क्र.सोविसो/आस्था/०७/२०१२ दि.०४/०६/२०१२ व जाहिरात क्र. सोविसो/आस्था/२०१५/०६, दि.०२/०६/२०१५ जाहिरातीनुसार विद्यापीठातील सांख्यिकी सहायक, भांडारपाल, लघुटंकलेखक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक, रेकॉर्ड किपर-नि-लिपिक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, शिपाई व वाहन चालक या संवर्गातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी आवेदन पत्र मागविण्यात आले होते.

त्यास अनुसरून प्राप्त आवेदन पत्राच्या अनुषंगाने उमेदवारांची परीक्षा दि.२५ व २६ जून, २०१६ रोजी विद्यापीठ संकुले व एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगाव येथे घेण्यात आलेल्या आहेत.

जाहिरातीच्या अनुषंगाने पदनिहाय गुणवत्ता याद्या बहिस्थ: एजन्सीकडून प्राप्त झाल्याप्रमाणे, सदर प्रारूप तपासणी करून देणे, तसेच सदर संभाव्य याद्यावर येणाऱ्या हरकती विचारात घेणे, हरकतीअंती अंतिम यादी विद्यापीठ संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यास मान्यता देणे, अंतिम गुणवत्ता यादी संवैधानिक, सामाजिक व समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करणे, कागदपत्र तपासणीमध्ये संबंधित उमेदवाराची विद्यापीठाने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने, शैक्षणिक अर्हता व अनुभव तपासणी करून अंतिम निवड करणे, आरक्षण संवैधानिक, सामाजिक व समांतर आरक्षण निहाय अंतिम उमेदवार निवडीसाठी शिफारस करण्यासाठी खालील रचनेनुसार भरती प्रक्रिया समितीचे गठण करणे अनिवार्य होते.

i)	कुलसचिव	अध्यक्ष
ii)	मा. कुलगुरुमहोदय नामनिर्देशित केलेले एक वरिष्ठ प्रशासकीय सेवक	सदस्य
iii)	मा. कुलगुरुमहोदयांनी नामनिर्देशित केलेले एक तज्ञ (आवश्यक त्या ठिकाणी- तांत्रिक पदाकरिता)	सदस्य
iv)	व्यवस्थापन परिषदेने त्यांच्यातून नामनिर्देशन केलेले एक सदस्य	सदस्य
v)	मा. कुलगुरुमहोदयांनी नामनिर्देशित केलेली महिला प्रतिनिधी	सदस्य
vi)	मा. कुलगुरुमहोदयांनी नामनिर्देशित केलेले मागासवर्गीय प्रतिनिधी	सदस्य
vii)	मा. कुलगुरुमहोदयांनी नामनिर्देशित केलेले अल्पसंख्यांक प्रतिनिधी	सदस्य
viii)	मा. कुलगुरुमहोदयांनी नामनिर्देशित केलेले अपंग प्रतिनिधी	सदस्य
ix)	सहायक कुलसचिव / उपकुलसचिव, आस्थापना विभाग	सदस्य

उक्तप्रमाणे समितीतील व्यवस्थापन परिषदेने त्यांच्यातून नामनिर्देशन केलेले एक सदस्य यांचे नामनिर्देशन व्यवस्थापन परिषदेकडून घ्यावे लागणार आहे. तथापि नुकतीच व्यवस्थापन परिषदेची बैठक संपन्न झाली होती. ही बाब व रिक्त पदांच्या वर्ग ३ व ४ या संवर्गातील भरती प्रक्रियेची कार्यवाही विहित वेळेत होण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी प्राचार्य आर. वाय. पाटील यांचे समिती सदस्य म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन केलेले आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[८(५)] महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ ला अनुसरून तयार करण्यात आलेला विद्यापीठाच्या अधिनियम S.341 मध्ये करण्यात आलेली दुरुस्तीची शिफारस अधिसभेला करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठाच्या परिनियमानुसार विद्यापीठाकडे असलेल्या सिव्हील इंजिनिअरींग कामाची विभागणी मायनर काम व मेजर काम अशी करण्यात आलेली आहे. यामध्ये रु.२५ लाखाच्या आतील कामांना मायनर कामे व त्यापुढील कामांना मेजर कामे असे वर्गीकरण करण्यात आले आहे. विद्यापीठ परिनियम S.341 नुसार विद्यापीठांना मायनर कामे करता येतात व मेजर कामे ज्याची किंमत रु.२५ लाखापेक्षा आहे अशी कामे बांधकाम विभाग यांच्याकडे पैसे वर्ग करून त्यांच्याकडून करून घ्यावी लागतात.

तथापि, २५ लाखावरील कामे ही बांधकाम विभागाकडून करून घ्यावयाची झाल्यास बांधकाम विभागाला संबंधित कामाची संपूर्ण रक्कम बांधकाम सुरु होण्याअगोदरच भरवी लागते. तसेच बांधकाम विभागाकडून करून घ्यावयाच्या बांधकामाकरिता करावी लागणारी प्रक्रिया ही फारच वेळ लागणारी आहे. तसेच विद्यापीठ परिनियम S.340 नुसार रु.२५ लाखावरील कामे विद्यापीठामार्फत करावयाची झाल्यास मा. कुलपतीमहोदय यांची खास बाब म्हणून मान्यता घ्यावी लागते.

सद्यस्थितीत प्रस्तूत विद्यापीठामध्ये बहुतांश कामे ही रु.२५ लाखावरील होत आहेत. त्यामुळे २५ लाखाच्या पुढील कामे बांधकाम विभागाकडे वर्ग करावे लागत आहेत.

रु.२५ लाखावरील कामे ही विद्यापीठामार्फत करावयाची झाल्यास त्याकरिता कामाची मर्यादा वाढविण्यास मान्यता मिळण्यासाठी प्रथमतः विद्यापीठ परिनियमात बदल करण्यासाठी मा. कुलपतीमहोदय यांची मान्यता घ्यावी लागते. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या परिनियमामध्ये बदल करावयाचा झाल्यास तसा विषय प्रथमतः व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करून व्यवस्थापन परिषदेकडून अधिसभेला शिफारस होणे आवश्यक आहे व अधिसभेच्या मान्यतेअंती परिनियमातील बदल करण्यास मान्यता मिळण्यासाठी मा. कुलपतीमहोदय यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

विद्यापीठाने करावयाची कामाची मर्यादा ही रु.२५ लाखावरून रु.३ कोटीपर्यंत वाढविण्याबाबतचा विषय दि.१६/०६/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या समोर सादर केला असता, ठराव क्र.०२ अन्वये कामाच्या मर्यादा वाढीस मान्यता मिळण्यासाठी व्यवस्थापन परिषदेला शिफारस केली आहे. हा विषय दि.२८/०६/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय क्र.२१ अन्वये सादर केला असता, S.341 मध्ये नमूद केलेल्या मायनर कामाची (minor work) मर्यादा रु.२५ लाखावरून रु.७ कोटी करण्यास परिनियम S.341 मध्ये दुरुस्ती करण्याबाबत अधिसभेस शिफारस करण्यात आलेली आहे.

सादरबाबत कामाची मर्यादा वाढविण्यासाठी परिनियम S.341 मध्ये करावयाच्या बदलाचा मसूदा सोबत जोडलेला आहे.

सबब, विद्यापीठाच्या परिनियम S.341 मध्ये करण्यात आलेली दुरुस्तीची शिफारस अधिसभेला करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ ला अनुसरून तयार करण्यात आलेले विद्यापीठाच्या अधिनियम S.341 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीची शिफारस अधिसभेस करण्यात आली.

[८(६)] ग्रंथालय इमारतीकरिता १०० केव्हीए सोलार इलेक्ट्रिसीटी सिस्टीमचे काम करण्याकरिता कन्सल्टंटची नेमणूकीची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीकरिता १०० केव्हीए जनरेशन सोलार इलेक्ट्रिसीटी सिस्टीमचे काम प्रस्तावित आहे. सदरकामी कन्सल्टंट नेमण्याकरिता प्रस्तुत कार्यालयाकडून दि.१८/०४/२०१६ अन्वये टिपणी सादर केले असता, मा. कुलगुरुमहोदयांनी प्रा. डॉ. एस. एस. सुर्यवंशी यांचे नामनिर्देशन केलेले होते. व त्यानुसार डॉ. सुर्यवंशी यांना उपरोक्त प्रस्तुत कार्यालयाचे दि.१३/०५/२०१६ रोजीचे पत्र क्र.सोविसो / अधि. विभाग / २०१६-१७/४६६९ अन्वये नियुक्ती पत्र देण्यात आलेले होते. दरम्यानच्या काळात दि.३०/०६/२०१६ रोजी श्री. संपतकुमार धुत यांनी उपरोक्त कामाकरिता कन्सल्टंट काम करण्यास इच्छुक असल्याबाबत मा. कुलगुरु महोदयांच्या नावे पत्र पाठविलेले होते. सदर पत्रासोबत त्यांनी त्यांची वैयक्तिक माहितीही सादर केलेली होती. सदरप्रमाणे प्राप्त पत्रावर मा. कुलगुरुमहोदयांनी डॉ. एस. एस. सुर्यवंशी व मा. कुलसचिव यांनी चर्चा करण्याबाबत शेरा दिलेला होता. त्याप्रमाणे प्रा. डॉ. एस. एस. सुर्यवंशी व मा. कुलसचिव यांनी आपसात चर्चा करून प्रा. सुर्यवंशी यांची कन्सल्टंट ऐवजी Adviser अशी नेमणूक करावी व सोलापूर मधील व्यक्तीस कन्सल्टंट म्हणून नेमण्यास हरकत नाही असे ठरविले.

त्यानुसार सदरकामी मा. कुलगुरु यांनी श्री. संपतकुमार धुत यांच्या दि.३०/०६/२०१६ रोजीच्या पत्राला अनुसरून कन्सल्टंट म्हणून नियुक्तीस मान्यता दिली व सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणेबाबत आदेश दिले आहे. तथापि, प्रत्येक कामाची बाब ही प्रथमतः बांधकाम समितीसमोर सादर करावे लागणार आहे व बांधकाम समितीच्या शिफारशीनंतर अंतिम मान्यतेकरिता व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करावे लागणार असल्यामूळे मा. कुलगुरुमहोदयांनी बांधकाम समितीची बैठक नजीकच्या काळात होण्याची शक्यता नसल्यामूळे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये उक्त कामाकरिता कन्सल्टंटची नियुक्तीस बांधकाम समितीच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

सबब, उपरोक्त सर्व बाबी अवलोकनी घेता, ग्रंथालय इमारतीकरिता १०० केव्हीए सोलार इलेक्ट्रिसीटी सिस्टीमचे काम करण्याकरिता श्री. संपतकुमार धुत यांची कन्सल्टंट म्हणून नेमणूक करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: ग्रंथालय इमारतीकरिता १०० केव्हीए सोलार इलेक्ट्रिसीटी सिस्टीमचे काम करण्याकरिता संपतकुमार धुत यांना २% on Total Project including all Lodging & all expenses Cost नुसार Consultant म्हणून नियुक्ती करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(७)] RUSA अंतर्गत रु.२५.०० लाख पेक्षा जास्त असलेली कामे विद्यापीठामार्फत करण्याकामी मा. कुलपती महोदय यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: RUSA अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामापैकी खालील कामाची अंदाजपत्रकीय किंमत ही रु.२५.०० लाखापेक्षा जास्त आहे.

१. विद्यापीठातील ग्रंथालय इमारतीच्या छतावर १०० kva सोलर जनरेशन सिस्टीम बसविणे. (किंमत रु.१.०० कोटी)
२. विद्यापीठ परिसरात वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बसविणे. (किंमत रु.५०.०० लाख)
३. विद्यापीठ परिसरात करावयाचे वर्कस्टेशन (फर्निचर). (किंमत रु.७५.०० लाख)

प्रस्तुत विद्यापीठाचे जनरल स्टॅट्यूटस नुसार विद्यापीठाकडे असलेल्या सिव्हील इंजिनिअरींग कामाची विभागणी मायनर काम व मेजर काम असे करण्यात आलेले आहे. यामध्ये रु.२५ लाखाच्या आतील कामांना मायनर कामे व त्यापुढील कामांना मेजर कामे असे वर्गीकरण करण्यात आले आहे. विद्यापीठ परिनियम S.३४१ नुसार विद्यापीठांना मायनर कामे करता येतात व मेजर कामे ज्याची किंमत रु.२५ लाखावर आहे. अशी कामे बांधकाम विभाग यांच्याकडे पैसे वर्ग करून त्यांच्याकडून करून घ्यावे लागतात. अथवा रु.२५ लाखावरील कामे विद्यापीठामार्फत करावयाची झाल्यास मा. कुलपती महोदय यांची खास बाब म्हणून मान्यता घ्यावी लागते.

तथापि, RUSA च्या कामाचे मार्गदर्शक तत्वामध्ये रु.२५.०० लाखापेक्षा जास्त अंदाजपत्रकीय रक्कम असलेली कामे प्रचलित विद्यापीठाच्या कार्यपध्दतीनुसारच करण्यात यावी असे नमूद आहे. सदर मार्गदर्शक तत्वाची प्रत सोबत जोडलेली आहे.

उपरोक्त तीनही कामे ही RUSA अंतर्गत करण्यात येणार आहेत. उपरोक्त तीनही कामाची अंदाजीत रक्कम ही २५.०० लाखापेक्षा जास्त आहे. सदरची कामे करावयाची झाल्यास एक तर सदरची सर्व कामे ही बांधकाम विभागाकडे वर्ग करावी लागतील अथवा मा. कुलपती महोदयांची सदरची कामे विद्यापीठाकडून करण्यास खास बाब म्हणून मान्यता घ्यावी लागणार आहे.

वास्तविक पाहता उपरोक्त तीनही कामे ही लवकरात लवकर सुरु करावयाची आहेत. त्यामुळे उक्त तीनही कामे विद्यापीठामार्फत करण्यास मान्यता मिळण्याकरिता प्रस्ताव मा. कुलपती महोदय यांच्याकडे सादर करणेकामी सदरचा विषय प्रथमतः बांधकाम समितीसमोर सादर करावे लागणार होती. बांधकाम समितीच्या शिफारशीनंतर अंतिम मान्यतेकरिता व्यवस्थापन परिषदे समोर सादर करून व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर सदरबाबतचा प्रस्ताव मा. कुलपती महोदय यांच्याकडे मंजूरीकरिता सादर करावे लागणार आहे.

उपरोक्तप्रमाणे RUSA अंतर्गत करावी लागणारे सर्व कामे ही लवकरात लवकर सुरु करावी लागणार असल्यामुळे व बांधकाम समितीची बैठक नजीकच्या काळात होण्याची शक्यता नसल्यामुळे मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये RUSA अंतर्गत रु.२५.०० लाख पेक्षा जास्त असलेली कामे विद्यापीठामार्फत करण्याकरिता मा. कुलपती महोदय यांच्याकडे मान्यतेकरिता सादर करण्याकरिता व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, RUSA अंतर्गत रु.२५.०० लाखापेक्षा जास्त असलेली कामे विद्यापीठामार्फत करण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी बांधकाम समितीच्यावतीने मान्यता दिलेली असून सदर बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: RUSA अंतर्गत रु.२५.०० लाख पेक्षा जास्त असलेली कामे विद्यापीठामार्फत करण्याकामी मा. कुलपती महोदय यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यास बांधकाम समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८८] "Finland- India Bilateral HEI Cooperation" यांचा प्रोजेक्ट प्लॅन मान्यतेस्तव.

(टिपणी: सामाजिकशास्त्रे संकुल, सोलापूर विद्यापीठ व युनिव्हर्सिटी ऑफ तुर्को, फिनलंड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यास व्यवस्थापन परिषदेने दि.३१/०८/२०१३ च्या बैठकीत विषय क्र.२२(७) अन्वये मान्यता दिली आहे.

या करारानुसार विद्यापीठात "एम. फिल. इन फोरकास्टींग अॅन्ड फ्युचर स्टडीज" हा अभ्यासक्रम राबवण्याचा मानस आहे. या करारानुसार फिनलंड फ्युचर रिसर्च सेंटर, युनिव्हर्सिटी ऑफ तुर्को यांच्या Finland-India Bilateral HEI Cooperation यात सामाजिकशास्त्रे संकुल सहभागी होत असून यामध्ये २० महिन्यांचा प्रोजेक्ट प्लॅन (मार्च, २०१६ ते ऑक्टोबर, २०१७) आहे. यामध्ये Collaborative Reserach, Joint Courses, holding Seminars and Conferences याबाबत चर्चा करण्याकरिता डॉ. ई. एन. अशोककुमार दि.३१/०८/२०१६ ते दि.०८/०९/२०१६ दरम्यान फिनलंड येथे उपस्थित राहणार असून त्याबाबतचा पूर्ण खर्च फिनलंड फ्युचर रिसर्च सेंटर, युनिव्हर्सिटी ऑफ तुर्को यांच्या Finland-India Bilateral HEI Cooperation यांच्याकडून करण्यात येणार आहे.

सबब, सोबत जोडलेल्या Project Plan नुसार कार्यवाही करण्याची बाब मान्यतेस्तव).

ठराव: "Finland- India Bilateral HEI Cooperation" यांचा प्रोजेक्ट प्लॅन नुसार कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(९)] दि.२५/०७/२०१६ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.२२/०७/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.२२/०७/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. दि.२५/०७/२०१६ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.२२/०७/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.२२/०७/२०१६ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांताबाबत वित्त व लेखा समितीने दि.२५/०७/२०१६ च्या बैठकीत केलेली शिफारस स्विकारुन ठराव क्र.५ मध्ये खालीलप्रमाणे केलेल्या दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ.क्र.	ठराव क्र.	तपशील
१)	१	---
२)	२	मान्यता देण्यात आली.
३)	३	मान्यता देण्यात आली.
४)	४	मान्यता देण्यात आली.
५)	५	रु.१८,०३,५४५/- या किंमतीस HPLC (High Performance Liquid Chromatography) घेण्यास व अंदाजे रु.२,००,०००/- किंमतीची accessories; आवश्यकतेनुसार वार्षिक दरकरार (AMC) करुन घेण्यास मान्यता देण्यात आली.

[८(१०)] सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल अधिसभेच्या दि.२६/०८/२०१६ रोजी होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

सबब, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने प्राचार्य श्री. आर. वाय. पाटील यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[८(११)] विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१६ रोजी संपलेली असून सन २०१६-१७ करीता उपहारगृह चालविणेकरीता दि.१५/६/२०१६ रोजीच्या दै.पुण्यानगरी मध्ये निविदेची सुचना देऊन निविदा सादर करणेकामी सुचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदरकामी खालीलप्रमाणे एकुण पाच निविदा प्राप्त झालेले होते.

१. ओंकार उपहारगृह, सोलापूर.
२. हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर.
३. तिर्थराज केटरर्स, सोलापूर.
४. गुरुदत्त उपहारगृह, सोलापूर.
५. श्री वासुदेव महाराज उपहारगृह, सोलापूर.

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदा उघडण्याकरीता असलेल्या समितीसमोर (मा.कुलसचिव, मा.संचालक, म.वि.वि.मं., मा.परीक्षा नियंत्रक, मा. वित्त व लेखाधिकारी) दि.१२/७/२०१६ रोजी सर्व तांत्रिक निविदा उघडले असता उक्त यादीतील ओंकार उपहारगृह, सोलापूर या फर्मची निविदा अपात्र झालेली असून बाकीचे चारही फर्मचे निविदा हे पात्र झालेले आहेत. तदनंतर पात्र एकुण चार निविदा धारकांचे दरपत्रके त्याच वेळी उघडले असता सर्वात कमी दर हे **मे.गुरुदत्त उपहारगृह, सोलापूर** यांचे असल्याचे निदर्शनास आलेले आहेत. सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त चारही निविदा धारकांचे दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांचे अरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्न पदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा.कुलगुरु महोदय यांच्या आदेशान्वये डॉ.ए.ए.घनवट व डॉ.आर.एस.मेंते या दोघांची समिती नियुक्त करून उपहारगृहामध्ये विक्रीकरीता ठेवावयाच्या सर्व पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते. दि. २५/७/२०१६ रोजी विद्यापीठातील मुलांचे मेस क्र. १ मध्ये उपहारगृह चालविणेकामी पात्र झालेल्या चारही निविदाधारकांचे अन्न पदार्थांची तपासणी करण्याकरीता सर्व पात्र फर्मना त्यांचे अन्न पदार्थ समितीसमोर सादर करणेकामी बालाविण्यात आलेले होते. तथापि, सदर दिवशी दर्जा तपासणी समितीसमोर सर्वात कमी दर असलेले मे.गुरुदत्त उपहारगृह यांनी उपहारगृहाकरीता कोणतेही पदार्थ सादर केलेले नाहीत. तथापि, तपासणी समितीने गुरुदत्त उपहारगृह वगळता बाकीचे तीन फर्मनी सादर केलेल्या पदार्थांची तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केलेला असून सदर समितीने **तिर्थराज केटरर्स, सोलापूर यांनी आणलेल्या पदार्थांची गुणवत्ता (चव) चांगली नव्हती. हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर व श्री वासुदेव महाराज उपहारगृह, सोलापूर या दोन्ही फर्मनी आणलेल्या खाद्य पदार्थांची गुणवत्ता (चव) चांगली असून निविदेतील दर व अनुभव पाहून उपहारगृह चालविणेकरीता देण्याकरीता शिफारस करित आहे** असे नमुद केले आहे. सदरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१६-१७ करीता विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविणेकामी पात्र झालेल्या निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन सन २०१६-१७ करीता पुढील ११ महिन्याकरीता उपहारगृह चालविणेकामी कार्यारंभ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविणेकामी पात्र झालेल्या निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन तसेच मागील दिलेल्या समाधानकारक सेवा लक्षात घेता सन २०१६-१७ करीता श्री वासुदेव महाराज उपहारगृह, सोलापूर यांना पुढील ११ महिन्याकरीता करार पध्दतीने देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(१२)] विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१६ रोजी संपलेली असून सन २०१६-१७ करीता मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणेकरीता दि.१५/६/२०१६ रोजीच्या दै.पुण्यानगरी मध्ये निविदेची सुचना देऊन निविदा सादर करणेकामी सुचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदरकामी खालीलप्रमाणे एकुण चार निविदा प्राप्त झालेले होते.

१. हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर.
२. तुळजाभवानी भोजनालय, सोलापूर.
३. वासुदेव महाराज भोजनालय, सोलापूर.
४. महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर.

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदा उघडण्याकरीता असलेल्या समितीसमोर (मा.कुलसचिव, मा.संचालक, म.वि.वि.मं., मा.परीक्षा नियंत्रक, मा. वित्त व लेखाधिकारी) दि.१२/७/२०१६ रोजी सर्व तांत्रिक निविदा उघडले असता उक्त यादीतील चारही फर्मचे निविदा हे पात्र झालेले आहेत. तदनंतर पात्र एकुण चार निविदा धारकांचे दरपत्रके त्याच वेळी उघडले असता सर्वात कमी दर हे मे.तुळजाभवानी भोजनालय, सोलापूर यांचे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त चारही निविदा धारकांचे दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्न पदार्थांची गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा.कुलगुरु महोदय यांच्या आदेशान्वये डॉ.ए.ए.घनवट व डॉ.आर.एस.मेंते या दोघांची समिती नियुक्त करून मुलींच्या वसतिगृहातील मेसमध्ये देण्यात येणा-या जेवणातील पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते. सदर समिती दि.२५/७/२०१६ रोजी विद्यापीठातील मुलांचे मेस क्र. १ मध्ये उक्तप्रमाणे पात्र झालेल्या चारही निविदाधारकांचे अन्न पदार्थांची तपासणी केलेले असून तपासणी समितीने वरील चारही फर्मच्या जेवणाची चव चांगली असून त्यांचे निविदेतील दर व अनुभव पाहुन मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्यास देण्याकरीता शिफारस करीत आहे. असे नमुद केलेले आहे. सदरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१६-१७ करीता विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणेकामी पात्र झालेले निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन सन २०१६-१७ करीता पुढील ११ महिन्याकरीता मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणेकामी कार्यारंभ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणेकामी पात्र झालेले निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन तसेच मागील दिलेल्या समाधानकारक सेवा लक्षात घेता सन २०१६-१७ करीता महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर यांना पुढील ११ महिन्याकरीता करार पध्दतीने देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(१३)] विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र. १ चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१६ रोजी संपलेली असून सन २०१६-१७ करीता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविणेकरीता दि.१५/६/२०१६ रोजीच्या दै.पुण्यानगरी मध्ये निविदेची सुचना देऊन निविदा सादर करणेकामी सुचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. तथापि, सदरकामी एकही निविदा प्राप्त झालेले नव्हते. त्यामुळे मा.कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये दि.१२/७/२०१६ रोजीच्या दै.पुण्यानगरी मध्ये उपरोक्त कामी पहिली मुदतवाढीबाबत सुचना प्रसिध्द केली असता खालीलप्रमाणे एकुण तीन निविदा प्राप्त झालेले होते.

१. साई उपहारगृह, सोलापूर.
२. वासुदेव महाराज भोजनालय, सोलापूर.
३. ओंकार उपहारगृह, सोलापूर.

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदा उघडण्याकरीता असलेल्या समितीसमोर (मा.कुलसचिव, मा.संचालक, म.वि.वि.मं., मा.परीक्षा नियंत्रक, मा. वित्त व लेखाधिकारी) दि.२०/७/२०१६ रोजी सर्व तांत्रिक निविदा उघडले असता उक्त यादीतील साई उपहारगृह, सोलापूर या फर्मची निविदा अपात्र झालेली असून बाकीचे दोन्ही फर्मचे निविदा हे पात्र झालेले आहेत. तदनंतर पात्र एकुण दोन निविदा धारकांचे दरपत्रके हे दि.२२/७/२०१६ रोजी उघडले असता सर्वात कमी दर हे **मे. ओंकार उपहारगृह, सोलापूर** यांचे असल्याचे निदर्शनास आलेले आहेत. सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त दोन्ही निविदा धारकांचे दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांचे अरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्न पदार्थांची गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा.कुलगुरु महोदय यांच्या आदेशान्वये डॉ.ए.ए.घनवट व डॉ.आर.एस.मेंते या दोघांची समिती नियुक्त करून मेसमध्ये विक्रीकरीता ठेवावयाच्या सर्व पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते. दि.२५/७/२०१६ रोजी विद्यापीठातील मुलांचे मेस क्र. १ मध्ये मेस चालविणेकामी पात्र झालेल्या दोन्ही निविदाधारकांचे अन्न पदार्थांची तपासणी करण्याकरीता त्यांचे अन्न पदार्थ समितीसमोर सादर करणेकामी बोलाविण्यात आलेले होते. उक्त समितीने पात्र झालेल्या दोन्ही फर्मनी सादर केलेल्या पदार्थांची तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केलेला असून सदर समितीने **वासुदेव महाराज भोजनालय, सोलापूर व ओंकार उपहारगृह, सोलापूर** या दोन फर्मपैकी **ओंकार उपहारगृह, सोलापूर** यांच्या पदार्थांची गुणवत्ता चांगली होती. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे **ओंकार उपहारगृह, सोलापूर** यांची **मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविण्यास देण्याकरीता शिफारस करित आहे.** असे नमुद केले आहे. सदरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१६-१७ करीता विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविणेकामी पात्र झालेले निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन सन २०१६-१७ करीता पुढील ११ महिन्याकरीता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविणेकामी कार्यारंभ देण्याची बाब विचारार्थ).

उराव: विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.१ चालविणेकामी पात्र झालेल्या निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन सन २०१६-१७ करीता पुढील ११ महिन्याकरीता **मे ओंकार उपहारगृह, सोलापूर** यांना देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(१४)] विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र. २ चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१६ रोजी संपलेली असून सन २०१६-१७ करीता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविणेकरीता दि.१५/६/२०१६ रोजीच्या दै.पुण्यानगरी मध्ये निविदेची सुचना देऊन निविदा सादर करणेकामी सुचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदरकामी खालीलप्रमाणे एकुण दोन निविदा प्राप्त झालेले होते.

१. हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर.
२. तिर्थराज केटरर्स, सोलापूर.

मुलांचे मेस क्र. २ चालविणेकरीता उपरोक्तप्रमाणे फक्त ०२ निविदा प्राप्त झालेले होते. तथापि, सदरचे काम करण्यास एकुण तीन निविदा प्राप्त होणे गरजेचे होते. तथापि सध्यस्थितीमध्ये मुलांची एकही मेस चालू नसल्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे मेस क्र.२ करीता प्राप्त ०२ निविदा उघडून पुढील कार्यवाही करणेकामी मा.कुलगुरु महोदयांची दि.०४/०७/२०१६ रोजीच्या टिपणीअन्वये मान्यता घेण्यात आलेली होती.

उपरोक्त मान्यतेस अनुसरून प्राप्त दोन्ही निविदा उघडण्याकरीता असलेल्या समितीसमोर (मा.कुलसचिव, मा.संचालक, म.वि.वि.मं., मा.परीक्षा नियंत्रक, मा. वित्त व लेखाधिकारी) दि.१२/७/२०१६ रोजी तांत्रिक निविदा उघडले असता उक्त यादीतील दोन्ही फर्मचे निविदा हे पात्र झालेले होते. तदनंतर पात्र एकुण दोन निविदा धारकांचे दरपत्रके त्याच वेळी उघडले असता उपरोक्त दोन्ही फर्मचे दर हे समान असल्याचे निदर्शनास आलेले होते. तदनंतर उक्त निविदा उघडणाऱ्या समितीने दोन्ही पात्र फर्मना पुनःश्च एकदा दरपत्रके सादर करणेबाबत सुचित केली असता दोन्ही फर्मनी पुनःश्च एकदा दरपत्रके सादर केले. सदरप्रमाणे पुनःश्च प्राप्त झालेले सुधारीत दरपत्रके उघडले असता सर्वात कमी दर हे **मे.तिर्थराज केटरर्स, सोलापूर** यांचे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त दोन्ही निविदा धारकांचे दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांचे अरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्न पदार्थांची गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा.कुलगुरु महोदय यांच्या आदेशान्वये डॉ. ए. ए. घनवट व डॉ.आर.एस.मेंते या दोघांची समिती नियुक्त करून मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ मध्ये देण्यात येणाऱ्या जेवणातील पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते. दि.२५/७/२०१६ रोजी विद्यापीठातील मुलांचे मेस क्र. १ मध्ये उक्तकामी पात्र झालेल्या दोन्ही निविदाधारकांच्या अन्न पदार्थांची तपासणी केलेले असून सदर समितीने **हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर व तिर्थराज केटरर्स, सोलापूर या दोन फर्मपैकी हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर यांच्या पदार्थांची गुणवत्ता चांगली होती. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर यांची मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविण्यास देण्याकरीता शिफारस करीत आहे.** असे अनुदा केलेले आहे. सदरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१६-१७ करीता विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र. २ चालविणेकामी पात्र झालेले निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन सन २०१६-१७ करीता पुढील ११ महिन्याकरीता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविणेकामी कार्यारंभ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र. २ चालविणेकामी पात्र झालेले निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन सन २०१६-१७ करीता पुढील ११ महिन्याकरीता हॉटेल शिवनेरी अँड मेस, सोलापूर यांना देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(१५)] विद्यापीठामध्ये संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्क कामाकरिता एक एक्सपर्ट नियुक्त करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठात प्रशासकीय कार्यालय, संकुले, हॉस्टेल आणि इतर सर्व विभागामध्ये असलेल्या संगणकाबाबत वेळोवेळी होत असलेल्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्क बाबतच्या अडचणी लक्षात घेता या कामाकरिता त्या त्या वेळी त्वरीत लक्ष घालणे आवश्यक त्या दुरुस्तीसह त्या विभागाला सेवा पुरविण्याकरिता विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागामध्ये एक कुशल संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर व नेटवर्क एक्सपर्टची एकत्रित वेतनावर नियुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

यद्यपि विद्यापीठातर्फे संगणकाकरिता वार्षिक दुरुस्ती व देखभालीसाठी संबंधित विभागामध्ये बाह्य एजन्सी नियुक्त करण्यात येत आहे, तथापि त्यांच्याकडून सर्व प्रकारची हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्कचे बिघडलेले काम त्वरीत निरसन केले जात नाही. त्यामूळे एक कुशल संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर नेटवर्क एक्सपर्ट या पदावर अस्थायी स्वरूपात मनुष्यबळ मासिक रु.१०,०००/- ते १५,०००/- पर्यंत एकत्रित वेतनावर नियुक्त करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठामध्ये संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्क कामाकरिता एक एक्सपर्ट नियुक्त करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद